

NIBL/BSE/NSE/2024-25

Date: 21st December, 2024

To,

BSE Limited Listing Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001. Maharashtra, India. Scrip Code: 535458

National Stock Exchange of India Limited Listing Department Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Maharashtra, India Symbol: NIBL

Dear Sir/ Madam,

<u>Sub</u> : <u>Newspaper Advertisement of declaration of results of E-voting conducted</u> <u>through Postal Ballot.</u>

Pursuant to provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper clippings published by the Company with regards to the captioned subject published in Free Press Journal (English) and in Navshakti (Marathi) newspapers on 21st December, 2024.

This is for your information and record.

Thanking you,

For NRB Industrial Bearings Limited



Vandana Yadav

Company Secretary & Compliance Officer

Encl A/a

CENTRAL RAILWAY MUMBAI DIVISION

TENDER NOTICE NO.31/2024 DATED 18,12,2024

EMENT OF MATERIALS FOR PROC For & on behalf of President of India, Sr. Divisional Materials Manager, Central Railways, Mumbai Division, Mumbai CSMT-400001 invites electronic tenders for supply of the following item: <u>Tender</u> <u>No.</u> - 92.24.6300, <u>Description</u> - Supply nstallation, testing and commissioning o train roof top mounted thermal imaging statutes system for OHE thermal scanning suitable for high speed trains up to 200 KMPH as per specification. **QTY** - 1 No., **EMD Amt** -Rs.159840.00/-, <u>Due Date</u> - 06.01.2025. <u>Tender No.</u> - 92.24.6314, <u>Description</u> -3D adjustable 360 degree rotational driver seal similar to Vande Bharat as per Specn No.: CLW/MS/3/021 Alt.9 or lates and DRG No. 1211-01.131-001 Alt-1 or latest for 3-phase as well as conventiona locomotives having crew friendly cabs. Driver seat to be supplied with mounting base. QTY - 246 Nos., EMD Amt -Rs.307700.00/-, Due Date - 08.01.2025 Note : 1. Above tenders are uploaded on IREPS website i.e. <u>www.ireps.gov.in</u>. The firm who desires to participate against above e-tenders, are advised to register themselves electronically on the above website. Manual offers against these e-tenders will not be accepted. 2. Bidders will have to make online payment of EMD through IREPS. 3. For details of these tenders and other governing conditions please visit the website www.ireps.gov.in 4. For any queries, please write to Sr. Divisional Materials Manager, Central Railway, DRM Office, Mumbai CSMT-400001. E-mail : srdmm@bb.railnet.gov.in. 5. Note : This tender complies with the tender public procurement policy order 2017/ dated 15.06.2017.

SUN 625 Sr. Divisional Materials Manager धेकत रूप से रेल लाइन को पार करना दंडनीय अपराध है

EASTERN RAILWAY

NIT No. : 291 2024-25. dated 18.12.2024. Following e-Tender is invited online by Divisional Railway Manager, Eastern Railway, Howrah DRM Building, Near Railway Station Howrah-711101 [for the jurisdiction of Sr. DEN/1/Howrah] from Tenderers having experience of similar nature of work and required financial capabilities including those registered with Irrigation/CPWD/ SEB/MES or any public sector undertaking for the following work: Description of work Strengthening of multiple span arch Bridge No. 6 in between Naihati-Bandel by conducting RCC jacketing and other repair work in the jurisdiction of AEN/Bandel. Approx. Cost 3.21.45.555.47: Earnest Money ₹ 3.10.700.00: Cost of Tender Form Nil. Completion Period : 12 (Twelve Months. In case the date of closing mentioned in the Notice Inviting Tender is declared a holiday/bandh/ strike on any account, the date of closing tende online will not be changed as the application in the website of IREPS does not permit submission of any offer after closing date and time of the tender However, opening of tenders online wil be done on the next working date. Closing date and time of tender 07.01.2025 at 14.00 hrs. The detail o tender are available at website www.ireps.gov.in Tenderers are requested to submit their offer online on the above website. Payment of EMD and TDC - Payment of Earnest Money Deposit (EMD) and Tender document cost (TDC) in respect of E Tendering should be accepted through net banking or payment gateway only No manual offer will be accepted.

HWH-496/2024-25 Tender Notice is also available at websites ays.gov.in / www.ireps.gov.in www.er.indianrail Follow us at : 💌 @EasternRailway @easternrailwayheadquarter

CENTRAL RAILWAY E-Tender Notice No: PA.LD.C.T.2024.14 Date: 18.12.2024

Divisional Electrical Engineer (Construction) Pune. Invites open te on line for the following work: Leftover work of Daund-Manmad Doubling. Design Supply Erection Testing and Commissioning of OHE. Estimated Cost : Rs.12,10,51,851.49/- Bid Security : Rs.7,55,300/- Completion period : 24 months including monsoon period. Validity of offer : 90 days from date of opening of Tender. Date & Time submission and opening : on or before 09.01.2025 upto 15.00 hours. opened at 15.00 hours on the same day. For details visit website www.ireps.gov.in

CENTRAL RAILWAY Engagement of Station Ticket

NOTICE INVITING TENDER Tender No: BB.C.373.PO.STBA.24-25 The Senior Divisional Commercial Manager First Floor, PRS Building (Reservation Office), Mumbai CSMT, Central Railway for and on behalf of President of India invites sealed tender applications from interested applicants in the prescribed form for the Engagement of Station Ticket Booking Agent (STBA) at Bhivpuri Road 'SG-3' category Station on pilot basis. Category Station - SG-3, Contract period - 01 year, <u>Cost of application</u> form - Rs. 500/-, <u>Earnest Money</u> <u>Deposit for</u> - Rs. 5000/-, <u>Validity offers</u> -90 days, Last time & date of sale of A/forms - Up to 17.00 hrs 16/01/2025, Last time & date of submission of A/forms - 15.00hrs 17/01/2025, Time & date of opening of A/forms - 15.30 hrs 17/01/2025. Contract Period: 01 year subject to extension of scheme by the Railway Board or upto 21.02.2025 in case

of non-extension. Tender application forms can be purchased from the above office Complete details of tender are also available on the website www.crindianrailways.gov.in Tender documents can also be downloaded from the website.

Notice is hereby given that the Share certificate bearing register no 32/68 certificate no 32 having distinctive no from 156 to 160 ie Five Shares of Rs 50 each of Muchkund CHS LTD building No 67-68 Vasant vihar pokhran 2, Thane West -400610, standing in the Name of Mr. Shrikant Narsinh Bagewadikar has been reported lost/ misplaced and that an application has been made by Mr. Shrikant Narsinh Bagewadikar for issue of duplicate share certificate, The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this Notice, if no claims/ objections are received during this period, the society shall be free to issue duplicate. For and on behalf of

Muchkund Co-Operative Housing Society Ltd

CENTRAL RAILWAY Nagpur Division E-TENDER NOTICE No NGP/L 2024/T/33 Date-19.12.2024

Maintenance contract of RMPU fitted in LHB type AC coaches of Mail/Express trains on Nagpur division for Two years, Tender cost of work - Rs. 1,88,53,905.84/-, Bid Security - Rs.2,24,300/-, Cost of tender form - Rs. Nil, Completion period - 24 months. The offer will remain open for 60 days. Date & time for submission of tender - 10.01.2025 up to 11:00 Hrs. Date & time of opening of tender 10.01.2025 up to 11:15 Hrs, Details on

> Sr. Divisional Electrica Engineer (Genl.)

arge that our clients are intending t nter into an Agreement of Sale/Sale Deed/Transfer Deed with Urmila ner current address at B-2301 car parking space on podium no.1 in nore particularly described in the Schedule hereinbelow.

Divisional Railway Manager

notified/intimated to the undersigned

Name of work: Comprehensive Annua

Railway's website www.ireps.gov.in

NLOAD UTS APP FOR TICKETS PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public a Harakchand Jain (Palrecha) having odha Marquise, Pandurang Budhkarmarg, opp. Bombay Dyeing Lower Parel, Mumbai – 400 013 to purchase, acquire all her right, title and interest in the flat No.1003 and the building known as Khar Laxm Nivas situate at 5th Road, Khai (West), Mumbai – 400 052 which is

ncumbrance, inheritance exchange nheritance bequest, maintenance amily arrangement/settlement Decree or Order of any Court of Law

SUN 627 (Commercial) Mumbai CSMT NLOAD UTS APP FOR TICKETS

PUBLIC NOTICE

If any person or persons and/or party or entity has or have any claim, right itle and interest and/or objection of any nature whatsoever by way of sale, share, lease, license, mortgage lien, charge or any such other type of claim or any other right by way o rust, gift, possession or

then the same should be

Ferm Sheet, Memorandum o Jnderstanding, Interim Award, Awar ind/or any other right of any nature whatsoever in connection with the said shares and/or flat or the Vendor

in writing with documentary proo within a period of 15 days from the date of publication hereof failing which our client shall proceed to ente nto the Agreement of Sale/Sale Deed/Transfer Deed with the Vendo connection with the flat/shares and shall acquire all her right, title and/o nterest in connection therewith an in such circumstances the clain nd/or objection, if any in respect of the said flat/shares, shall be deemed to have been waived and/or given up and no claim and/or objection of an nature whatsoever in connection therewith shall be entertained hereafte THE SCHEDULE ABOVE

REFERRED TO "Flat No.1003 admeasuring 965 sc . (equivalent to 89.65 sq. mtrs.) of RERA Carpet area on the 10th habitable floor and 1 car parking space on podium no.1 in the building known as Khar Laxmi Nivas, situate ying being at 5th Road, Khar (West) Mumbai 400 052" Dated this 21st day of December 2024 TUSHAR A. GORADIA Advocates

Date: 19.12.2024

Date: 21/12/2024. Place: Mumbai

12, 3rd floor, Bell Building, Next to Bombay Stores Fort, Mumbai - 400 001

(Hon Secretary)

IN 62 EI INDUSTRIAL NRB INDUSTRIAL BEARINGS LIMITED

CIN: L29253MH2011PLC213963 Regd. Office: 2nd Floor, Dhannur, 15, Sir P. M. Road, Fort, Mumbai - 400 001 **Tel:** 022-2270 4206 Fax No. 022-2270 4207 **Email:** investorcare@nibl.in **Web site:** www.nrbindustrialbearings.com

DECLARATION OF RESULTS OF E-VOTING CONDUCTED THROUGH POSTAL BALLOT

Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the approval of the members of the Company was sought by way of Postal Ballot to pass the resolutions as set out in the Postal Ballot Notice dated 30th October, 2024 which was sent to the shareholders of the company by email to the Members who have registered their e-mail address

PUBLIC NOTICE

Chandrakant Deogirkar and Mrs. Prajakta Girish Deogirkar ("the

Transferees") are proposing to purchase residential premises being (i) Flat No. 404, adm. 35.29 sq mtrs carpet area i.e. 379.90

sq ft alongwith terrace area 56.00 sq. mtrs

carpet area i.e. 520 sq ft, AND (ii) Flat No

405, adm. 55.67 sq mtrs carpet area i.e

599.31 sq ft; both situate on the 4" Floor, /

Wing, in the Building known as "Prestige

Garden" of the "Prestige Garden A-1 Co-operative Housing Society Ltd.", constructed on land bearing Final Plot No.

412 of TPS No. 1, at Village Panchpakhadi

Taluka and Dist Thane, within the limits o

Thane Municipal Corporation, Thane

West) - 400 601 ('the Flats') along with 10

shares of Rs. 50/- each bearing distinctive

numbers from 126 to 130 & 131 to 135 as is

mbodied in the Share Certificates bear

No's 026 & 027 with regard to Flat No's 404

& 405 respectively ('the shares) more particularly described in the Schedule hereunder written from Mrs. Sarbjeet

Surinder Dhiman, Mr. Surinder Awtar Sing

Dhiman, Mr. Gurmeet Singh Dhiman and

Mr. Rajinder Awtar Singh Dhiman ("the

The said Flats were earlier jointly owned by

Transferors").

NOTICE is hereby given that Mr. Girish

CAUSES AT MUMBAI R.A.E. & R. SUIT No. 544 OF 2016

Shagun Hospitality Pvt. Ltd. A company, registered and Incorporated under the provisions of Companies Act, 1956, Having its registered office at B-251 Grant Paradi, August Kranti Road Mumbai-400036 ...Plaintif

Versus

Mr. Anand B. Keer Full name known, Age-Adult not Occupation not known having last known address at Roon No. 23, Grd Floor, 201, Anand Bhuvan, T. H. Kataria Marg Mahim (W), Mumbai-400016 M/s Anand Electronics

Age : Adult, Occ : Not known Residing at Room No. 23, Ground Floor, 201, Anand Bhuvan, T. H. Kataria Marg, Mahim (W), Mumbai-400016 ...Defendants To.

The Defendant No. abovenamed,

Mr. Awtar Singh Dhiman and Mrs. Seve Kaur Dhiman, both, who passed away intestate on 08/01/2016 & 02/05/2016 WHEREAS the Plaintiff have respectively, leaving behind Mr. Surinde Awtar Singh Dhiman, Mr. Gurmeet Singl preferred the above suit against the Defendants praying therein Dhiman and Mr. Rajinder Awtar Sind that the Defendants be ordered Dhiman as their only legal heirs ar and directed to handover vacant representatives ("the legal heirs"). Heirshi and peaceful possession of the Certificate was not obtained in favour of the suit premises viz. Room No. 23 legal heirs upon the demise of their parents Ground Floor, 201 Anand Bhavan, T. H. Kataria Marg Mahim (W), Mumbai 400 016 admeasuring 200 sq.ft. Approx which is bounded as under :-On or towards East : Room No. 22 On or towards West : Room No 24

On or towards North : T H Kataria Marg On or towards South : Room No

23 A and the Defendant be ordered and decreed to pay arrears of rent

as per list annexed Rs. 2,38,490.27 and also that the the Transferees are proposing to avail loar from our clients' viz. ICICI Bank Ltd. Defendants be decreed and ordered to pay the Plaintiffs the fflesne profits from 12.06.2015 till the Defendants hand over the suit

mortgage, possession, sale, gift, lease charge, trust, tenancy, maintenance charge, easement or any attachment/charge under any statutory laws or otherwise howsoever are requested to make the same known i writing along with the supportin documentary evidence to us at the addres given below within a period of fourteen day rom the date of the publication hereo ailing which the sale of the Flats and th subsequent mortgage of the Flats by the Transferees in favour of ICICI Bank Ltd. will be completed, without reference to any

deemed to have been waived. SCHEDULE

sq ft alongwith terrace area 56.00 sq. mtrs carpet area i.e. 520 sq ft, AND (ii) Flat No 405, adm. 55.67 sq mtrs carpet area i.e. 599.31 sq ft; both situate on the 4th Floor. A Wing, along with 10 shares of Rs. 50 each bearing distinctive numbers from 120 to 130 & 131 to 135 as is embodied in th Share Certificates bearing No's 026 & 02 with regard to Flat No's 404 & 40 "Prestige Garden" of the "Prestige Garden" A-1 Co-operative Housing Society Ltd." constructed on land bearing Final Plot No 412 of TPS No. 1, at Village Panchpakhadi Taluka and Dist Thane, within the limits o nicipal Corporation, Thane Mu (West) - 400 601 Dated this 21st day of December 2024.

Ms. CYBLE SOANS. For Mable & Associates

Advocates 208, 2nd Floor, United Business Park Plot No. A-40, Road No. 11 SEAL Wagle Industrial Estate Thane (West) 400604

Click. Invest. Grow. HDFC SECURITIES LIMITED Regd Office: Office Floor 8, I think Techno Campus Building B- Alpha,

Kanjurmarg (E), Mumbai 400042 (CIN No. U67120MH2000PLC152193) Tel: + 91 22 30753538

subsequent to the demise of Mr. Awta respective loan agreements and had become irregular, their loan were classified as NPA as per the RB Singh Dhiman and Mrs. Seva Kaur Dhimar delines. Amounts due by them to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamate the Society transmitted the aforementione with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) are mentioned as per respective shares in favour of Mr. Surinder Awta otices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also Singh Dhiman on 27/11/2016, pursuant to which, Mr. Surinder Awtar Singh Dhimar be applicable and the same will be charged as per contractual rate with effect from their respective dates Section 13 (2) Outstanding amount as pe vide two registered Gift Deeds both dated Section 13 (2) Notice 27/02/2023 gifted the said Flats in favour o Mrs. Sarbjeet Surinder Dhiman. The Cou INR 15,76,355,23/of the Hon'ble Ad-Hoc District Judge-Thane vide its Order dated 13/11/2024 in

Civil M. A. No. 60/2024 has granted leav for appointment of Mrs. Sarbjeet Surinde Dhiman as Guardian of Mr. Rajinder Awta Singh Dhiman for his person and propert The Transferors are proposing to sell and transfer the said Flat to the Transferees and

In view thereof, if any person/persons has/have any claim against, to, or in respect of the aforesaid Flats by way of inheritance, premises to the Plaintiffs, at such quantified amount per month as may be fixed by this Hon'ble Court being quantified amount as per the inquiry under Order 20 of C.P.C. YOU ARE hereby summoned to file your Written Statement within 30 days from service of




fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to Statement or your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in

vour absence. You may obtain the copy of the said Plaint from Court Room No.

15 of this Court. Given under the seal of the court Dated this 26th day of

February, 2024 Sd/ Registrar



pleader



Mumbai,



SUN 34 DOWNLOAD UTS APP FOR TICKETS UN 410

Booking Agent (STBA) at Bhivpuri Road

www.freepressjournalin

repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice. Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described below, by exercising powers conferred on him/he under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited. Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs) Description of Property/ Date of Physical Possession

Borrower(s)/ Loan Account Number May 05, 2018 Nashil 1. Dineshbhai Bhalala/ Rekhaben Flat No. 23. Mahadey Corner Appartment, S No. 128/1, Plot No. 4, Village Gangapur, Tal. & Dist. Nashik, Maharashtra- 422012/)ineshbhai Bhalala And Surat Rs. 21,99,832.00/-LBSUR00003570657 LBSUR00003761324 December 18, 2024 The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the

PHYSICAL POSSESSION NOTICE

Branch Office: ICICI Bank LTD Office Number 201-B, 2ND Floor, Road No. 1 Plot No. B3, WIFI IT PARK, Wagle Industrial Estate, Thane (West)- 400604

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement

of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of

the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to

provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Sincerely Authorised Signator For ICICI Bank Ltd. Date: December 21, 2024 Place: Nashik

IDFC FIRST

Bank

Sd/- Authorized Office

IDEC First Bank Limited

07594-221104

ई-निविदा क्रय

गंजबासोदा दिनांक 19/12/24

मख्य नगर पालिका अधिकारी

नगर पालिका परिषद् गंजबासौदा

ई-निविदा

प्रपत्र का मुल्ल

30000,00

IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited

el : +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022

Type of

Loan

Loan

11769030

No. Account No.

New Sai Vihar

ale/lease or otherwise

Email-cmoganjbasoda@mpurban.gov.in

Interception and diversion

of Nallahs with STP works

project of Ganibasoda

Town under SBM 2.0

होगी संशोधन का प्रकाशन समाचार पत्र में नहीं किया जावेगा

कार्य का विवरण

Date : 21.12.2024

Place : Mumbai

丣./PWD/2024/9910

ई-निविदा क्र.

2024 UAD

387199 2

and presently known as IDFC First Bank Limited) | CIN : L65110TN2014PLC097792

Registered Office: - KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031.

NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION

OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002

The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from IDFC FIRST Bank

imited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as

IDFC First Bank Limited) The loans of the below-mentioned borrowers and co-borrowers have been secured by

the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms and conditions of the

Property Address: All That Piece And Parcel Of Flat No. 203, Admeasuring Built-up Area 540 Sq. Ft., On The

2nd Floor, Building No. 4, Shree Siddhivinayak Housing Complex, Kulgaon, Ulhasnagar, Thane, Maharashtra

421503, And, Bounded As : East: Internal Road, West : Open Land, North: Bhagiratni Regency, South

You are hereby called upon to pay the amounts to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited

amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) as per the details

shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs,

charges etc., within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings, under Section 13 (4) and section 14 of the SARFAESI Act, against the mortgaged properties

nentioned hereinabove to realize the amount due to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First

Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited). Further

you are prohibited under Section 13 (13) of the said Act from transferring the said secured assets either by way o

जिला विदिशा (म.प्र.)

नगर पालिका भवन, पुराना मेला ग्राउण्ड, शा. राजीव गांधी जनचिकित्सालय के पीछे, वार्ड क्र. 15 गंजबासौदा

ई-निविदा आमंत्रण सूचना

अनुमानित लागत

19,36,31,000.00

नगर पालिका परिषद् गंजबासौदा द्वारा निम्न कार्य हेतु ई-निविदा का आमंत्रण किया गया है जिसका विवरण निम्नानुसार है

कार्य की

कार्यालय नगर पालिका परिषद् गंजबासौदा

Notice Date

07.12.2024

(erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited

अमानत

968155.00

राशि

and presently known as IDFC First Bank Limited)

Name of borrowers and

co-borrowers

Loan Against 1. Sushant Bhau Prabhu

Property 2. Bhau Sambhaji Prabhu

Name of the

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in gazette on 9th April 1998;

SLUM REHABILITATION AUTHORITY, BRIHANMUMBAI

NOTIFICATION

No. SRA/ED/OW/Hind Nagar SRA CHS (prop)/ 3C(1)/Mogara/KE/2024/66753

Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as "Slum Rehabilitation Area

'Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as "Slum Rehabilitation Area". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33(10) of Development Control & Promotion Regulation, 2034 of Greater Mumbai.

> SCHEDULE Village - Mogra, Taluka - Andheri

Place - Simla Cottage Khatunbi Chawl, Jogeshwari (E), Ward - K/E Applicant - Hind Nagar SRA CHS (prop)

			Applicant - H	ind Nagar SRA	CHS (prop)		
Sr. No.	CTS No.	Area as per property card	Area Declared as "Slum Rehabilitation		Consolidated	Boundaries	
		(sq.mtr)	on Area" (sq.mtr.)	East	West	South	North
1	208	2023.40	32.04	CTS No. 244	CTS No. 208 (pt)	CTS No. 243	CTS No. 244
2	210	4457.10	361.50	CTS No. 217 (pt) 241	CTS No. 210 (pt)	CTS No. 210 (pt) 217 (pt)	CTS No. 241
3	217	1793.10	15.50	CTS No. 217 (pt)	CTS No. 210 (pt)	CTS No. 217 (pt)	CTS No. 241
4	231/A	10862.50	119.99	CTS No. 231 (pt)	CTS No. 241	CTS No. 231 / A (pt)	CTS No. 231 / A (pt 238 (pt)
5	238	491.60	124.47	CTS No. 238 (pt)	CTS No. 241	CTS No. 231/A (pt)	CTS No. 231/A (pt) 239
6	239	519.10	519.10	CTS No. 238 (pt)	CTS No. 241, 263/5 (pt)	CTS No. 238/A (pt) 241	CTS No. 263/5 (pt)
7	240/C	1018.00	100.98	CTS No. 241	CTS No. 241, 244 (pt)	CTS No. 241	CTS No. 240/C, 244
8	242	2399.40	85.49	CTS No. 242 (pt)	CTS No. 241	CTS No. 218, 242 (pt)	CTS No. 241
9	263/5	397.50	83.02	CTS No. 239, 263 / 5 (pt)	CTS No. 263 / 5 (pt)	CTS No. 239, 241	CTS No. 263/5 (pt)
	Total	23961.70	1442.09				
Admi Prof.	nistrative Anant Ka	tation Author Building anekar Marg, Mumbai - 40	ity, Brihanmumb	ai	(Dr. Mahe	Sd/- ndra P. Kalyar	ıkar)
SRA/PRO/163/2024 Chief Executive Officer SRA/PRO/163/2024 Slum Rehabilitation Authority, Brihanmumb							

Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai - 400 051. Tel.: 2656 5800 / 2269125800 · Fax: 022-2659 0457 · E-mail: info@sra.gov.in

he Company has provided the facility of e-voting (for the purpose of Postal Ballot) which 20th November, 2024 at 9.00 a.m. (IST) and ended on Thursday, 19th December, 2024 at 5.00 p.m.(IST).

The Board of Directors had appointed Mr. Saniog Narvankar, of SVN & Associates, Practicing Company Secretary, Than as scrutinizer for conducting the postal ballot process /e-voting process in a fair and transparent manner. Mr. Sanios Narvankar has carried out the scrutiny of all votes casted by means of e-voting and submitted his report on 20th December, 2024.

dated 20th December 2024, the results of postal ballot are as falls Based

Base	ed on the scru	tinizer report dat	ted 20th Decer	mber, 2024, th	ne results of p	ostal balle	t are as follow	VS:	
Sr. No.	Particular o	f resolution		No of Total Votes	No of Votes in favour	% of Vote in favour	s No of Votes against	% of Votes against	No of invalid vote
1	The resolution	on relating to Ap	pointment of	1,45,75,684	1,21,77,942	83.55%	6 23,97,742	16.45%	
		Deshpande (DI							
		dent Director of t	he Company.						
	(Special Reso	-							
		rutinizer report,							
		relating to App			eshpande (I	DIN: 03535	186) as an In	dependent I	Director of t
		been passed with							
		-voting by pos		+				~ -	
www	v.nrbindustria	lbearings.com an	d also on web	sites of BSE I	Limited and I	Vational St	ock Exchang	e of India Lii	mited.
						F	or NRB Indu	ıstrial Bear	
								Va	Sc ndana Yad
Date	e: 20th Dece	mber 2024				Comp	any Secretar		
	e: Mumbai	111001, 2024							ACS: 4071
.dl	CLUEG		SMFG IN			OMD			
p.	SMFG IndiaCredit	-							n
	Progett HJ Mayi Peluthaan	•	rmerly F						
Cor	porate Office: 1	Oth Floor, Office No	. 101,102 & 103 NOTICE FO					ndra (E), Mumt	oai - 400051
-Auc	tion Sale Noti	ce of 15 days for						uction of Fina	ancial Asset
		Security Interest							
		en to the public						,	
		ies mortgaged/c							
		IDIA CREDIT CO							
		ld on "As is whe							
		y of the dues m							
		SMFG India Cred							
		est Money Depos							
Bor	rower(s) /	Demand Notice	Descriptio	n of thelmm	novable pro	perty R	eserve Price,	EMD & Last	Date and tim
	arantor(s)	Date and Amount	PROPERTY	NO. 1:- ALL	THAT PR		ate of Submis	sion of EMD	of E-Auction
/ Lo:	an Account	02.06.2020		Sidential FL/			Reserve P	rice: Rs.	Date:
. M/s	Pragati	Rs. 94,78,297/-					60,77,600/- (10.01.202
	rises,	(Rupees Ninety					rore Sixty La		Time: 11:0
	dhi Siddhi	Four Lakh		MITED" SITU			Seven Thou		am to 01:0
	state,	Seventy Eight		M ROAD, M			lundred Only		pm (with
. Cha		Thousand Two		IEASURING 3			16,07,760/-		unlimited extensions
arkes ripati	hwarnath	Hundred and		ND BEARING /ISION WITHIN			Sixteen Lak housand Sev		of 5 minute
	keshwarnath	Ninety Seven Only). Physical) SUB-DISTRIC			d Sixty Only)		
	chandra	Possession	DISTRICTAN	0.300-0131 hit			MD Deposit:		ouony
ripath		1 00000000	PROPERTY	NO. 2:- ALL	THAT PR		Reserve P		1
	Account No.			SIDENTIAL FL			04.21.200/- (
7290	1310990339			103 IN K/			rore Four La		
				SH CO-OPE			e Thousand		
				MITED" SITU			nly) EMD: Rs.		
			SUBRAMANIA	M ROAD, M	ATUNGA MU	MBAI – (Rupees Ten L	akhs Forty-	
			400019 ADN	IEASURING 2	250 SQ.FT.	CARPET TV	o Thousand (One Hundred	
			AREA ON LA	ND BEARING	C.S. NO. 44	5/10 OF	and Twent	y Only)	
			MATUNGA DI	ISION WITHIN	N THE REGIST	ration L	ast date of El		
			DISTRICT ANI) SUB-DISTRIC	CT OF MUMBA	I CITY.	09.01.2	2025	
or de	tailed terms a	nd conditions of th	ne sale, please	Contact 1) Fra	ancis Rozario	: 8898111	796 2) Anil Kh	ude: +9187	93238503 3
		rewal: +919664	076532 or ref	er to the link p	rovided in SI	AFG India (Credit /Secur	ed Creditor's	s website i.e
ww.	smfgindia.co	n					SD/-, Author	ised Officer-	
ate :	21/12/2024. P	lace: Mumbai	SMF0	G India Credit Co	ompany Limit	ed (Formerly			anv Limited)

SMFG India Credit Company Limited (Formerly Fullerton India Credit Company Limited)

Email: mitul.palankar@hdfcsec.com Website: www.hdfcsec.com

NOTICE is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, the Company has fixed record date on Monday, 23rd December, 2024 for the purpose of payment of 3rd Interim Dividend 2024-25 @ Rs. 133/- per share as declared by the Board of Directors on December 20, 2024. Shareholders holding shares (both in electronic and physical form) as on the record date shall be entitled to the 3rd Interim Dividend to be paid by the Company.

Shareholders are requested to intimate the Company / Depository Participant (DP), changes, if any, in their registered addresses at an early date.

By Order of the Board Mitul Palankar **Company Secretary** Membership No. ACS 22390 December 20, 2024

SVC CO-OPERATIVE BANK LTD. | Mart Start Strategies POSSESSION NOTICE

Nashik Regional Office: Dev's Arcade, Samarth Nagar, Near Titan Shu Mahatma Nagar Road, Nashik-422005, Tel: 0253-2353554

Whereas the undersigned being the Authorised Officer of SVC Co-operative Bank Ltd. under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & as amended by the Enforcement of Security Interest and Recovery of Debts Laws (Amdt.) Act, 2012 (1 of 2013) dt. 3.1.2013 and as amended by The Enforcement of Security Interest and Recovery of Debts Laws and Miscellaneous Provisions (AmdL) Act, 2016 (44 of 2016) and further amended by The Security Interest (Enforcement) (Amendment) Rules, 2018 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 09/10/2024 under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrowers/Mortgagors/Guarantors (1) Mr. Jitendra Daulat Patil (Suryavanshi) R/o Parola Road, Near Maruti Mandir, At Post Fagane Tal. and Dist. Dhule 424301(Principle Borrower/Mortgagor) (2) Mr. Kiran Pitamber Patil R/o 59. Sunder Nagar Wadibhokar Road, Dhule-424002(Guarantor (3) Mr. Mahesh Madhukar Patil R/o At Post Deur Bk., Tal & Dist. Dhule (Guarantor) (4) Mrs. Suvarna Jitendra Patil R/o Parola Road, Near Maruti Mandir, At Post Fagane Tal. and Dist. Dhule 424301 (Guarantor) to repay the amount mentioned in the said Notice being Rs.5,89,583.53 (Rupees Five Lakh Eighty Nine Thousand Five Hundred and Eighty Three and Fifty Three Paise Only) as on 30/09/2024 plus interest at contractual rates and expenses incurred from 01/10/2024 onwards until the date of payment, within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower and other parties mentioned herein above having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others mentioned herein above in particular and to the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred or her under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules on this 18/12/2024.

The borrower and the others mentioned herein above in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the perty will be subject to the charge of SVC Co-operative Bank Ltd., for an amount of R5,589,583,53 (Rupees Five Lakh Eighty Nine Thousand Five Hundred and Eighty Three and Fifty Three Paise Only) as on 30/09/2024 plus interest at the contractual rate and expenses, costs & charges incurred/to be incurred from 01/10/2024 onwards until the date of payment.

The Borrower's/Mortgagor's/Guarantor's attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE PROPERTY

All that piece and parcel of City survey No. 173 area 23.08 Sq.Mtrs, CTS no. 174 area 12.08 Sq. Mtrs, CTS no. 175 area 12.07 Sq. Mtrs. and Eastern side portion of CTS no. 170 area 25.32 Sq. Mtrs. total area 72.55 Sq.Mtrs. Total Built up area is 149.24 Sq.Mtrs. situated at Fagane, Tal. & Dist. Dhule.

	Sd/- (Nagesh S. Rane)
Place: Nashik	Authorised Officer
Date: 18.12.2024	For SVC Co-operative Bank Ltd.

Bandhan AMC Limited (Formerly known as IDFC Asset Management Company Limited) CIN: U65993MH1999PLC123191 Regd. Office Address: 6th Floor, Tower 1C, One World Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi (W),

Mumbai - 400 013. Phone: +91-22-6628 9999, Email: investormf@bandhanamc.com

Website: www.bandhanmutual.com, www.bandhanamc.com

Notice-cum-Addendum no. 74 of 2024 (Contd.)

Change in the Name and other features including fundamental attributes of Bandhan All Seasons Bond Fund of Bandhan AMC Limited (formerly IDFC Asset Management Company Limited) (Contd.)

Particulars	Existing Scheme Features	Proposed Scheme Features
Scheme specific risk factors	 While the scheme endeavors to give Income Distribution cum capital withdrawal on a monthly basis, the ability for payment of the same will be dependent on the scheme having distributable surplus. Accordingly, investors may not get Income Distribution cum capital withdrawal in certain months in case distributable surplus is not available. While the Scheme will invest in an open ended fund, investors are requested to note that any steps taken by the underlying fund like imposing a freeze on redemption or winding up of the underlying fund will have an impact on the investors of Bandhan All Seasons Bond Fund including but not limited to impact on the redemptions placed by the investors in of Bandhan All Seasons Bond Fund. 	 As the Fund of Funds scheme may shift the weightage of investments between schemes into which it invests, the expenses charged being dependent on the structure of the underlying schemes (being different) may lead to a non- uniform charging of expenses over a period of time. As the Fund of Funds (FOF) factsheets and disclosures of portfolio will be limited to providing the particulars of the schemes invested at FOF level, investors may not be able to obtain specific details of the investments of the underlying schemes. The NAV of the scheme to the extent invested in Money market securities, are likely to be affected by changes in the prevailing rates of interest which may affect the value of the Scheme's holdings and thus the value of the Scheme's Units. Investment decisions made by the AMC may not always be profitable. In the event of receipt of an inordinately large number of redemption requests and inability of the Underlying Scheme to generate enough liquidity because of market conditions, there may be delays in redemption of units. While the scheme endeavors to give Income Distribution cum capital withdrawal on a monthly basis, the ability for payment of the same will be dependent on the scheme having distributable surplus. Accordingly, investors may not get Income Distribution cum capital withdrawal in certain months in case distributable surplus is not available. While the Scheme will invest in an open ended fund, investors are requested to note that any steps taken by the underlying fund like imposing a freeze on redemption or winding up of the underlying fund will have an impact on the investors of Bandhan Income Plus Arbitrage Fund of Fund.

*Considered as Fundamental Attribute Change (FAC)

All other features of the Scheme except those mentioned above and changes as per any regulatory provisions, will remain unchanged.

The above proposal is a change in Fundamental Attributes of the specified scheme as per Regulation 18(15A) and 25(26) of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996.

In line with regulatory requirements, for scheme where a change in fundamental attributes is being proposed, we are offering an exit window ("Exit Option") to the Unit holders of 32 days from December 27, 2024 to January 27, 2025 (both days inclusive) ("Exit Option Period"). These changes will be effective from January 28, 2025 ("Effective Date"). During the Exit Option Period, unit holders not consenting to the change may either switch to any other scheme of Bandhan Mutual Fund or redeem their investments at applicable Net Asset Value without payment of exit load subject to provisions of applicable cut-off time as stated in the Scheme Information Document of the Scheme. All transaction requests received on or after January 28, 2025 will be subject to applicable exit load (if any), as may be applicable to the Scheme. Please note that unit holders who do not opt for redemption on or before January 27, 2025 (upto 3.00 p.m.) shall be deemed to have consented to the changes specified herein above and shall continue to hold units in the scheme of Bandhan Mutual Fund.

Redemption / Switch requests, if any, may be lodged at any of the Official Points of Acceptance of Bandhan Mutual Fund.

The above information is also available on the website of Bandhan Mutual Fund viz., www.bandhanmutual.com

Unit holders who have pledged / encumbered their units will not have the option to exit unless they submit a letter of release of their pledges / encumbrances prior to submitting their redemption / switch requests.

It may be noted that the offer to exit is purely optional and not compulsory. If the Unit holder has no objection to the aforesaid change, no action is required to be taken and it would be deemed that such Unit holder has consented to the aforesaid change.

Please note that unit holders who do not opt for redemption on or before January 27, 2025 (upto 3.00 p.m.) shall be deemed to have consented to the changes specified herein above and shall continue to hold units in the Scheme of Bandhan Mutual Fund. In case the unit holders disagree with the aforesaid changes, they may redeem all or part of the units in the Scheme of Bandhan Mutual Fund by exercising the Exit Option, without exit load within the Exit Option Period by submitting a redemption request online or through a physical application form at any official point of acceptance/investor service center of the AMC or to the depository participant (DP) (in case of units held in Demat mode). Unit holders can also submit the normal redemption form for this purpose.

The unit holders of the Scheme are also being individually informed about the aforementioned details on proposed scheme features through a separate written communication. In case the unit holder has not received the written communication, investor can contact our customer care / investor service centre or visit our website i.e., www.bandhanmutual.com.

This Notice cum Addendum forms an integral part of the SID and KIM of the Scheme from time to time. All the other terms and conditions of the SID and KIM, read with the addenda issued from time to time will remain unchanged

For Bandhan AMC Limited (formerly IDFC Asset Management Company Limited) (Investment Manager to Bandhan Mutual Fund) (formerly IDFC Mutual Fund)

Place : Mumbai Date : December 20, 2024

Authorised Signatory

Sd/-

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

बैंक ऑफ़ इंडिया BOI के Bank of India BOI कि रिश्तों की जगर्मुजी/सर्slationship beyond banking माहिम शाखा: गोहिल हाऊस, एल.जे. रोड, सिटी लाईट सिनेमा जवळ, माटुंगा रोड, माहिम (पश्चिम), मुंबई ४०००१६, दूर क्र. २४४५ ३३८९, २४४५ २२५६, २४४५ २३३९, २४४४ ०५१२, फॅक्स: २४४६ १५१७, ई-मेल : mahim.mumbaisouth@bankofindia.co.in शुध्दिपत्र दैनिक (नवशक्ति) मध्ये २०/१२/२०२४ रोजी पान क्र. १८ वर छापुन आलेल्या बँक ऑफ	PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf of our clients namely Smt. Shabana Abul Patwari and Mr. Umar Abul Patwari, both are mother and son, res. at flat No. 101, A-wing, in the building known as Al-Haram Co-op. Society Ltd. Our clients are going to transfer their names at place of late Abul Abdul Khalid Patwari in respect of the flat No. 101 & 102, A-wing building known as Al-Haram Co-op. Society Ltd., situated at Village Sopara, Nale, Nalasopara (W), Dist. Palghar, if any persons having any right, title, claim, lease, lien, mortgage, sell, purchase and interest should forward their objection in writing along with	सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर सिक्युरिटयझेशन अँड सिं सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २ सर्वसामान्य जनता आणि विशे बँक लि. म्हणजेच तारणी धनव गहाण/भारग्रस्त असलेल्या छ	येस बँक हाउस ४ था मजला, ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रुझ पूर्व, मुंबई - ४०००५ कर्तींच्या विक्रीसाठी २ री विक्री सूचना र्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६)च्या परंतुकासह वाचत कन्स्ट्रक्शन ऑफ फायान्शिअल ॲसेटस ॲंड एन्कोसमेंट ऑफ २०२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई - लिलाव विक्री सूचना धकरुन कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यांत येते की, येस ठोच्या प्राधिकृत अधिकायांनी प्रत्यक्ष कच्जांत घेतलेल्या तारणी धनकोंकडे गाली वर्णन केलेली स्थावर मे. वालिया इम्पेक्स एलएलपी पीज एलएलपी (सह - अर्जवार) मे. किंबर्ळी एजन्सी ज एलएएएप	इंटरेस्ट करून व कर्जदार मिळक ह्या घेत	थीं, निम्नस्वाक्षरीकारांने स्टेट बैंक ऑफ इंडियाचे प्रा ऑब्ट, २००२ अन्वयं आणि कलम १३(१२) सह कर्जदार यांना खालील नमूद्रप्रमाणे पुढील व्याजासह र स्वमेची परकेड करण्यात असमर्थ ठरल्यां वाद्व तीचा कड़जा त्यांता सदर ऑक्टटच्या कलम १२(४ ला. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामाग्य जनेलीग	सिवीडी बेलापूर wai मजला, सी सिक्त अपिकारी या नात्याने सिक्युरियायकेशन अँड किन वावता सिक्युरिया इंटेस्ट (एन्क्रोसॅमेंट) रूल्स, २००२ च सूचनेन नमूर कमेची परतफेड सरर सूचनेच्या प्राप्तीच्या त रे खालील नमूर कर्मदार आणि संबंसामान्य जनतेला स्	स्ट्रब्शन ऑफ फायनास्थिअल ॲसेटस् औड एन्क्रोसॅमेंट ऑफ सिक्युां था नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना ज प्रखेपसून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. एना देश्यात येते की, निन्नत्त्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल रूक्स नुसार तारीख १९/१२/२०२४ प्राप्त अधिकारांचा वापर कर नये आणि मिळकतीशी केलेला कोणताठी व्यवहार हा स्टेट बॅक अ
डियाने जारी केलेल्या कलम १३(२) अन्वये सूचनेमध्ये प्रति, खालील कर्जदारांचे नाव '१.	relevant documents at the address mention below within 14 days from publication of this public notice failing which I shall be presume		साज एलएलपा (सह− अजदार) म. किवळा एजन्साज एलएलपा ग बाळकृष्ण वालिया (सह− कर्जदार), सौ. लिना भावेश वालिया	इाडया अनु.	<i>b</i> (,	ण त्यावराल पुढाल व्याज या रकमसाठा भाराअधान राह १३(२) सूचनेची तारीख	ालः : मिळकर्तींचे वर्णन
संजयकुमार लालबहादुर सिंग' ऐवजी '१. संजीवकुमार लालबहादुर सिंग' असे वाचावे	that there is no any claim of any type and if		ग भावेश वालिया (सह- कर्जदार) आणि सौ. जुही भावेश वालिया	क्र.		आणि रकम	
सौरभ सिंग मुख्य व्यवस्थापक प्राधिकत अधिकारी	any such right or claim exist are deemed to be waived and no objection shall be considered, please note. Sd/- ADVOCATE B. K. MISHRA	यांच्या अधीन १८ डिसेंबर,	ातरणी धनकोंना येणे असलेल्या संविदात्मक दराने पुढील व्याज व आकार २०२४ रोजीस थकीत रु. ८,८४,५५,६१५.८३ (रुपये आठ कोटी हजार सहारो पंधरा आणि पैसे त्र्याऐंशी मात्र) च्या वसुलीसाठी १३	\$	श्री वेणुगोपाल कुरूप आणि श्रीमती. पार्वती वेणुगोपाल (खाते क्र. ६७०९०९७२३५८)		फ्लॅंट क्र. ५०४, ५ वा मजला, बी विंग. ''विवेण अपार्टमेंट्स'', प्लॉट क्र. १५७ आणि १६०, सेक्टर १९, मौर मुरबी, खारघर, नवी मुंबई.
प्राविकृत आवकारा	(Advocate High Court, Bombay)	जानेवारी, २०२५ रोजी जसे अ	भाहे जेथे आहे. असे आहे जे आहे आणि जे काही आहे तेथे आहे. तत्वावर		सौ. सुचित्रा सुधाकर शिरोडकर आणि	१६.१०.२०२४ / रु. ३४,३९,६९३/- (रुपये चौत्तीस	फ्लॅट क्र. ३०२, तिसरा मजला, बी विंग, मारुती एनक्ले
	501, 5th Floor, Om Sun Flower Apt. CHS Ltd., Near Deepak Hospital, Mira Bhayander Road,	विकली जाणार आहे.			कु. शमिल सुशील काळसकर (हमीदार)		सीएचएसएल, प्लॉट क्र. ६८, सेक्टर २०, खारघर, पनवे
राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद	Mira Road (E), Dist : Thane.	कर्जदार/ जामीनदार/तारण	मे. वालिया इम्पेक्स एलएलपी (कर्जदार) ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय		(खाते क्र. ४०६१३०१३६७५/४०६१३१४४९३८)	१६.१०.२०२४ सह पुढील व्याज, खर्च, इ.	रायगड –४१०२१०.
मुंबई खंडपीठ यांच्या समोर		पुरवणारे यांचे नाव :	आहे – तळ मजला, कैलाश टॉवर, ए– वींग, ऑफ एनएस फडके मार्ग, अंधेरी	٦.	श्री. संदीप दत्तोबा थोरात आणि		फ्लॅट क्र. ३०४, बी विंग, ३ रा मजला, सुरप्रिया सीएचएस
कंपनी योजना अर्ज क्रमांक सी.ए. (सीएए)/२३९/एमबी/२०२४	मध्य रेल्वे		पूर्व मुंबई– ४०००६९.		सौ. सोनाली संदीप थोरात		अपार्टमेंट अशी ओळखली जाणारी इमारत, प्लॉट क्र. ३
कंपनी कायदा २०१३			में वुलवन एजन्सीज एलएलपी (सह कर्जदार), किंबर्पी एजन्सीज		(खाते क्र. ४०५४०९५७९४२/	रोजीस ३०.१०.२०२४ सह पुढील व्याज, खर्च, इ.	सेक्टर क्र. १८, कामोठे, नवी मुंबई, तालुका पनवेल, 1
આપના આપવા ૨૦૬૨ આવિ	मुंबई विभाग		एलएलपी (सह-कर्जदार), श्री. भावेश बाळकृष्ण वालिया (सह-कर्जदार),		8778978 2025/ 80480948099/		रायगड –४१०२०९.
जाण कंपनी कायदा २०१३ कलम २३० ते २३२ आणि त्यासह बाचा कलम ६६ आणि	विविध विद्युत कामे		सौ. लिना भावेश वालिया (सह- कर्जदार), श्रीमती. करिष्मा भावेश वालिया		४०५९६३५४१५६)	। क्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरत्दींकडे व	
कंपनी कायदा २०१३ च्या लागू असलेल्या अन्य तरतर्दीच्या अनुसार	खुली ई–निविदा सूचना क्र.		(सह– कर्जदार ५) आणि सौ. जुही भावेश वालिया (सह– कर्जदार) ज्यांचा पत्ता प्रिमायसेस नं, १–ए व १– बी तळ मजला, ए वींग, कैलाश टॉबर,		मत्तच्या भरण्याकारता उपलब्ध वळच्या सदमात अ ः १९/१२/२०२४ ठिकाणः नवी मंबई /पनवेल	क्टच्या कलम १३ च उप–कलम (८) च्या तरतुदाकड व	क्जदाराच लक्ष वधून घतल जात आह. प्राधिकत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इं
आणि	सीएलए–आरएस–डब्ल्युकेएस–२०२४		पसटीसी कॉलनी मागे. वे. ए. हायवे. अंधेरी पूर्व. मुंबई– ४०००६९.	িব্ৰাঞ	ः १९/११/१०१४ ठिकाणः नवा मुंबई / पनवल		प्राथिकृत आधकारा, स्टट बक आफ इ
्यान्य रेमंड लिमिटेड (''आरएल'' किंवा ''डिमर्ज्ड कंपनी'') आणि रेमंड रियल्टी लिमिटेड	दि. १७.१२.२०२४	मिळकतीचे वर्णन	मिळकतीचे स्वरुप वाणिज्यिक मिळकत				
(''आरआरएल'' वा ''रिझल्टींग कंपनी'') आणि त्यांचे संबंधित समभागधारक यांच्या	वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरएस) सीएलए,	140046114141414	पिळकतीय स्वरूप वार्तिं विवयक मिळकते प्रिमायसेस नं. १–एव १– बी तळ मजला. ए वींग. कैलाश टॉवर. एसटीसी				
दरम्यान स्कीम ऑफ अरेंजमेंट च्या संदर्भात	ईएमयु कुर्ला कारशेड, मध्य रेल्वे, मुंबई- ४०० ०७० भारताच्या राष्ट्रपती करिता आणि च्या वतीने नामांकित		कॉलनी मागे, वे. ए. हायवे, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००६९.			NRB	
रेमंड लिमिटेड,	मारताच्या राष्ट्रपता कारता आणि च्या वतान नामाकत कंत्राटदाराकडून वेबसाईट <u>www.ireps.gov.in</u> मार्फत	राखीव किंमत	रु. ६,७७,००,०००/- (रुपये सहा कोटी सत्याहत्तर हजार मात्र)			INDUSTRIAL	
अशी कंपनी जिची स्थापना भारतीय कंपनी कायदा २०१३ च्या)	खली ई-निविदा मागवित आहे. कामाचे नाव:- ईएमय	डसारा अनामत रक्तम	रु. ६७,७०,०००/- (रुपये सदसष्ट लाख सत्तर हजार मात्र)		एनः	आरबी इंडस्ट्रियल बेअरिंग्ज वि	
तरतुर्दीच्या अनुसार करण्यात आली आहे आणि त्यांचे नोंदणीकृत)	कारशेडस् च्या पीपीआयओ सेक्शन मधील स्मार्ट सेल	बोली सादर करण्यासाठी	१० जानेवारी, २०२५ रोजी सं. ६ वा. पर्यंत		~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~	सीआवएन : L29253MH2011PLC21	
कार्यालय प्लॉट नं. १५६/एच. नं. २, गाव झाडगाव,	पुरवठा, स्थापना, चाचणी आणि सुरू करणे. ई –निविदा	अंतिम तारीख	ye arrang te transmit and an		नादणाकृत कायात	लय : धन्नूर, २रा मजला, १५, सर पी.एम. रोड, प ह. ०२२ - २२७० ४२०६ फॅक्स क्र. ०२२ - २	हाट, मुंबइ - ४०० ००१. २७० ४२०७
रत्नागिरी - ४१५६१२, महाराष्ट्र.) सीआयएन : L17117MH1925PLC001208)डिमर्ज्ड कंपनी	क्र. सीएलए-आरएस-डब्ल्युकेएस-२०२४-०८.	ई-लिलावाची तारीख	१३ जानेवारी, २०२५ रोजी रोजी सं. ११.०० ते द. २.०० प्रत्येकी ५		ईमेल : investo	rcare@nibl.in वेबसाईट : www.nrbindu	istrialbearings.com
,	कामाचा अंदाजे खर्च- रू. १,३४,३५,१५१.६०/-	आणि वेळ :	मिनिटांच्या एक्स्टेन्शन्स सहीत				
प्रस्तावित एनसीएलटी बैठकीसाठी कंपनीचे	(जीएसटी समाविष्टीत) निविदा प्रपत्राची किंमतः रू. ०/-,बोली सुरक्षा-रू. २,१७,२००/-,बैधता- ६०	प्रत्यक्ष कब्जाची तारीख	२४ सप्टेंबर २०२४		ई - मतदान पध्दतीच	व्या माध्यमातून घेण्यात आलेल्या प	गेस्टल मतदानाचे निकाल
इक्विटी शेअरधारक व असुरक्षित धनको यांच्या	०/-,बाला सुरक्षा- रू. २,२७,२००/-, वधता- ६० दिवस, पूर्तता कालावधी- १२ महिने, सूचना- १.	मागणी सूचनेची तारीख	२१ एप्रिल, २०२३	कंपनी क	गयदा, २०१३ चे कलम ११० आणि कलम १०	०८ तसेच त्या सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऐ	इमिनिस्ट्रेशन) नियम २०१४, सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स
ई–मेल पत्त्याच्या नोंदणीसाठी सूचना	उपरोक्त निविदची निविदा समाप्ती तारीख आणि वेळ:	१८.१२.२०२४ रोजीस	रु. ८,८४,५५,६१५.८३ (रुपये आठ कोटी चौऱ्याऐंशी लाख पंचावन्न			,	क्टोबर, २०२४ मध्ये नमुद केलेला ठराव पास करण्यासाठी
कंपनी कायदा २०१३ कलम २३० ते २३२ आणि त्यासह बाचा कलम ६६ आणि कंपनी कायदा २०१३ च्या	१६.०१.२०२५ रोजीस स. ११.०० वा. पर्यंत आणि स.	थकबाकी रक्तम :	हजार सहाशे पंधरा आणि पैसे त्र्याऐंशी मात्र)		· · · · · · · · · · · · · · · · · · ·	ज्यांनी त्यांचा ई–मेल पत्ता नोंदणीकृत केला आहे.	and the second s
लागू असलेल्या अन्य तरतुर्दीच्या अनुसार एक अर्ज माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मुंबई खंडपीठ यांच्या	११.१५ वा. नंतर उघडले जाईल. २. निविदेचा संपूर्ण	निरीक्षणाची तारीखः	८ जानेवारी, २०२५, स. ११ ते सं. ४		1	· · · · ·	
समोर (माननीय लवाद किंवा एनसीएलटी) यांच्यासमोर, रेमंड लिमिटेड (''आरएल'' किंवा ''डिमर्ज्ड कंपनी'') आणि रेमंड रियल्टी लिमिटेड (''आरआरएल'' वा ''रिझल्टींग कंपनी'') आणि त्यांचे संबंधित समभागधारक	तपशील आणि शुध्दीपत्र काही असल्यास करिता संभाव्य	L	विक्रीच्या अटी आणि शर्ती				या कालावधीला बुधवार, दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रो
आणि रभेड रियल्टी लिमिटेड (आरआरेएल) वा रिझल्टीग केपनी) आणि त्याच संबाधत समागयारेक यांच्या दरम्यान स्कीम ऑफ अरेंजमेंट (''स्कीम'') ला मान्यता देण्यासाठी सादर करण्यात आला आहे.	निविदाकारांनी वेबसाईट <u>www.ireps.gov.in</u> ला भेट	* 6-0	अटी आणि शर्तीसाठी कपया तारणी धनकोंची वेबसाईट	सकाळी	९.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) प्र	गरंभ करण्यात आला होता आणि हा ई–मतदान का	तावधी बुधवार, दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी संध्याका





आणि रेमंड रियल्टी लिमिटेड (''आरआरएल'' वा ''रिझल्टींग कंपनी'') आणि त्यांचे संबंधित समभागधा यांच्या दरम्यान स्कीम ऑफ अरॅंजमेंट (''स्कीम'') ला मान्यता देण्यासाठी सादर करण्यात आला आहे.

याद्वारे कळविण्यात येते की माननीय लवाद यांनी त्यांचा आदेश दिनांकीत १९ डिसेंबर, २०२४ च्या अनुसार जो कंपनी योजना अर्ज क्रमांक सी.ए. (सीएए)/२३९/एमबी/२०२४ (''आदेश'') प्रमाणे दिला आहे, त्यानुसार असे निर्देश दिले आहेत की, कंपनीचे इक्विटी शेअरधारक वा असरक्षित धनको यांची बैठक आणि आदेश अपलोड करण्यात आल्याच्या तारखेपासन ६० (साठ) दिवसांच्या आत व्हिडिओ कॉन्फरेंस (''व्हीसी'') किंवा ऑडियो व्हिज्युअल (''ओएव्हीएम'') मार्फत घेण्यात यांची जी अध्यक्षांद्वारे, सदर योजनेवर विचार करण्यासाठी आणि योग्य बांटल्यास तिला सुधारणांसह अथवा सुधारणांच्या शिवाय मान्यता देण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

एनसीएलटी यांच्या आदेशाच्या अनसार कंपनीने इक्विटी शेअरधारक व असरक्षित धनको यांची बैठक शनिवा दि. २५ जानेवारी, २०२५ रोजी स. ११.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) अनुक्रमे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) आणि अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून, कायद्याच्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह बाचा कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केलेली परिपचके (''एमसीए''), भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे वियिनमन ४४ ''सेबी सूची विनियमन'') व अन्य लागू सेबी परिपत्रके तसेच सर्वसाधारण सभांच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केलेले दिशानिर्देश (''एसएस-२'') यांच्या अनुसार आयोजित केली

निर्धारित अंतिम तारखेस सभासदांचे रजिस्टर किंवा आरटीए–डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्यारजिस्टरमध्ये नाव नोंद असलेल्या कंपनीचे इक्विटी शेअरधारक व असुरक्षित धनकोंना सभेची सूचना निर्गमित करण्यासाठी कट ऑफ तारीख म्हणून २० डिसेंबर, २०२४ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. एनसीएलटी यांच्या आदेशाच्या अनसार आणि एमसीए यांच्या परिपत्रकाच्या अनसार एनसीएलटी यांनी बोलाविलेल्या बैठकीची तसेच त्यासह स्टेटमेंट आणि परिशिष्टे इलेक्टॉनिक माध्यमातन असे इक्विटी समभागधारक आणि असुरक्षित धनको यांना पाठविण्यात येणार आहे ज्यांचे ई-मेल तपशील कंपनी कडे नोंदणीकृत आहेत सूचना, स्टेटमेंट आणि परिशिष्टे कंपनीचे संकेतस्थळ <u>www.raymond.in</u> येथे आणि कंपनीचे इक्विटी शेअर्स सचिबद असलेले स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडवर www.bseindia.com येथे व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कंपनी सूचना, स्टेटमेंट आणि आणि परिशिष्ट यांनी प्रत्यक्ष प्रत अशा सभासदांन पाठविणार आहे ज्यांच्या विनंत्या <u>corp.secretarial@raymond.in</u> येथे त्यांचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी यांच्यासह प्राप्त झाल्या आहेत. सूचना आणि संबंधित प्रपन्ने यांची प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) बैठकीच्या तारखेपर्यंत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतील.

एनसीएलटी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी होण्यासाठी इक्विटी शेअरधारक व असुरक्षित धनको यांच्यासाठीच्या सबिस्तर सूचना बैठकीच्या सूचनेत देण्यात येणार आहेत. जे इक्रिटी समभागधारक आणि असुरक्षित धनको या बैठकीला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत त्यांची संख्या कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ च्या तरतदींच्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे.

कट ऑफ तारीख म्हणजेच १८ जानेवारी. २०२५ रोजी जे कंपनीचे इक्विटी शेअरधारक तसेच कट ऑफ तारीख म्हणजेच ३० सप्टेंबर, २०२४ रोजी जे कंपनीचे असुरक्षित धनको आहेत त्यांच्यासाठी बैठकीच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पद्धतीने तसेच बैठकीच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा कंपनीकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. दूरस्थ ई-मतदान तसेच ई-मतदान यांच्या प्रक्रियेच्या संदर्भातील सबिस्तर तपशील बैठकीच्या सचनेत देण्यात येणार आहे.

ज्या सभासदांनी आपले ई–मेल पत्ते कंपनी/आरटीए यांच्याकडे नोंदणीकृत केलेले नसतील त्यांनी कृपया आरटीए यांना mt.helpdesk@linkintime.co.in येथे सभासदांचे नाव, फोलिओ क्र. व प्रमाणपत्र क्र. /डीपीआयडी व क्लायन्ट आयडी, मोबाइल क्रमांक व ई–मेल पत्ता तसेच पॅन कार्डची स्व–सार्थ्यांकित प्रत आदी माहितीसह सोमवार, दि. २३ डिसेंबर, २०२४ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत ई-मेल पाठवा जेणेकरून ए) सभेची सूचना व बी) दूरस्थ ई-मतदानासाठी लॉग इन आयडी व पासवर्ड पाठवता येईल.

ई-मेल पत्त्याच्या यशस्वी नोंदणीकरणापश्चात, एनएसडीएल /आरटीए हे ई-मतदान यूजर आयडी व पासवर्डसहित सूचनेची प्रत ई-मेल द्वारे पाठवतील. काही शंका असल्यास सभासदांनी <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> बा <u>www.evoting.nsdl.com</u> येथे लिहाबे.

ई-मेल तपशिलाच्या स्थायी नोंदणीसाठी प्रक्रिया: सभासदांनी कृपया इलेक्ट्रॉनिक शेअरहोल्डिंग संदर्भात त्यांच्य संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे व कागदोपत्री शेअरधारणासंदर्भात mt.helpdesk@linkintime.co.in

येथे लिहून आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत करावेत. असुरक्षित धनको ज्यांनी आपल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी कंपनीकडे केलेली नाही त्यांना आँबाहन करण्यात येते की त्यांनी इ मेलच्या माध्यमातून कंपनीशी <u>corp.</u> <u>secretarial@Raymond.in</u> येथे संपर्क साधावा आणि असुरक्षित धनकोचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल तपशील तसेच त्यासह पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत प्रत सोमवार, दि.२३ डिसेंबर, २०२४ रोजी किंवा संध्याकाळी ५.०० पर्यंत (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) किंवा त्यापूर्वी पाठवून द्यावी जेणेकरून ए) सभेची सचना व बी) दरस्थ ई–मतदानाकरिता लॉग इन आयडी व पासवर्ड इलेक्टॉनिक स्वरूपात प्राप्त करता येऊ

> रेमंड लिमिटेड करिता सही/-डॉ. बिनोद कुमार सिन्हा

		ar (a) (d A) (10.6)
मुंबई, शुक्रवार, दि. २	0.85.5058	सभेकरिता नियुक्त अध्यक्ष

विक्रीच्या अटी आणि शती

* विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया तारणी धनकोंची वेबसाईट www.yesbank.in वरील https://www.yesbank.in/abowt/media/auetio Procerty मध्ये लिंक बघावी.

 निविदा दस्तावेज / ई–बोली कॅटलॉग / मिळवण्यांत किंवा स्थावर मिळकती / तारण मत्तांचे निरीक्षण ण्यात कोणत्याही अडचणी आल्यास आणि चौकशीसाठी कपया **यस बँक लि. चे संबंधित अधिकारी** श्री. जितेंद्र व्यास यांच्याशी ९९२०३८८२२३ किंवा ई मेल : jitendra.vyesbank.in येथे श्री. किंवा ई−मेल− महातो यांच्याशी 9966900099 प्रोसनजीत prosehjit.mahato@yesbank.in येथे आणि मे. ई- प्रोक्युमरमेंट टेक्नॉलॉजीज (ऑकशन टायगर) वे अधिकरी श्री. राम शर्मा यांच्याशी (मो) + ९१ ८००००२३२९७ (ramprasad@auctiontiger.ne किंवा support@ auctiontiger.net वर संपर्क साधावा.

* वरील मिळकतीचे निरिक्षण हे आगाऊ वेळ ठरवून इच्छुक पक्षकार/निविदाकार द्वारे ८ जानेवारी, २०२५. त.११. वा. ते सायं ४.०० पर्यंत करु शकतात. एओ ला त्या संदर्भात कोणतेही कारण न देता कोणतीही निविदा(दोन्हीपैकी कोणत्याही एक मिळकतीकरिता) नाकारण्याचा हक्क राखूण ठेवला आहे.

[&] ए.ओ. यांचे सर्वोत्तम ज्ञान व माहितीनसार वरील मालमत्तांवर सोसायटी देय व्यतिरिक्त कोणतेही भा नाहीत, तथापि, प्रस्तावित निविदाकारांनी यांसंदर्भात स्वतःहन व स्वतंत्र चौकशी करावी, वरील निर्देशित गहाण मालमत्तेसंदर्भात सरकार किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणतेही प्रभार, धारणाधिकार, भार, मालमत्ता कर वा देय वा अन्य कोणतीही देणी यांकरिता ए.ओ. हे जबाबदार नसतील.

अधिनिमाच्या कलम १३(८) अंतर्गत निर्धारित केलल्या प्रमाणे, जर लिलाव/ विक्री सूचनेच्या प्रकाशनाच्या आधी कोणत्याही वेळी आम्हाला आपला सर्व खर्च, आभार आणि परिव्यययासह एकत्रितपणे संपर्ण पदाने केली तर आमच्याकडन तारणमत्तांची विकी किंवा हस्तांतरण केले जाणार नाही आणि त्य तारण मत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी आमच्याकडन पढे कोणतीही पावले उचलवी जाणार नाहीत

कर्जदार / जामीनदार यांना विक्री सूचना

वरील म्हणजे प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसात ते प्रदान करण्याकरिता कर्जदारांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुलस, २००२च्या नियम ९ (१) अन्वये दिलेले सूचना समजावी.

दिनांक : २०/१२/२०२४ ठिकाणः मुंबई, महाराष्ट्र

देण्याची विनंती आहे. ३. निविदाकारांनी फक्त आमची वेबसाईट <u>www.ireps.gov.in</u> मार्फत वरील ई-

निविदेमध्ये ईलेट्रॉनिक रित्या भाग घेऊ शकता आणि ई-निविदा सापेक्ष हाती दिलेले प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी

नाही. हाती दिलेले प्रस्ताव जर सादर केल्यास ते उघडण्यात

येणार नाहीत किंवा विचारात घेतले जाणार नाहीत. ४

पुढील चौकशी करिता संपर्कः वरिष्ठ विभागीय विद्युत

अभियंता (ट्रॅक्शन रोलिंग स्टॉक), ईएमयु कुर्ला कारशेड, मध्य रेल्वे, मुंबई- ४०० ०७०. ५. 'स्टार्टअप' म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी ॲण्ड प्रमोशन

(डीआयपीपी) द्वारे मान्यता प्राप्त कोणत्याही संस्थेल

वरील तपशीलवारपणे दिलेली बोली सुरक्षा प्रदान

करण्यापासून मुक्त असेल. लेबर को-ऑपरेटिव्

सोसायटीज ला वरील तपशीलवारपणे दिलेली बोलं

सुरक्षेचे फक्त ५०% सादर करायचे आहे. पुढील अधिक

तपशीलाकरिता जीसीसी वर्क्स २०२२ किंवा तिच्य

अलीकडच्या सुधारणेचा संदर्भ घ्यावा. ६. सदर निविदा

२०१७ च्या अनुपालनात आहे.

SBM bank

वे पाधिकत

तरतदींकडे वेधण्यात येत आहे

मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग सह एक कार- पार्किंग.

महाराष्ट्र ४०००९३

ठिकाणः मुंबई

दिनांकः १७-१२-२०२४

SUN 624

/०६/२०१७ दिनांकित सार्वनिक प्रापण धोरण आदेश

वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता

. प से रेल लाइन को पार करना दंडनीय अपराध

(टीआरएस) सीएलए

एसबीएम बँक (इंडिया) लि.,

४था मजला, फील्ट हाऊस, अंधेरी कुर्ला रोड, गामदेवी, मरोळ नाका, मुंबई-४०००५९,

महाराष्ट्र, टेलि.: +९१ २२ ६८७४ ४२००,

www.sbmbank.co.in

नोंद.कार्यालयः १०१, रहेजा सेंटर, १ला मजला, फ्री प्रेम जर्नल मार्ग,

नरिमन पाईंट, मुंबई-४०००२१, इंडिया

कब्जा सूचना नियम ८(१) अंतर्गत (स्थावर मिळकतीकरिता)

बाते क्र. एचएलएलपी - २००१२३१२९१२३५७ ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी एसबीएम बँक (इंडिया) लिमिटेड

सेक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२

रखेपासून ६० दिवसांत २५.०७.२०२४ रोजीस रु. ४,८७,०८,२९७.८८/ – (रुपये चार कोटी सत्त्याऐंशी लाख

आठ हजार दोनशे सत्त्वाण्णव आणि अड्टयाऐंशी पैसे मात्र) + त्यावरील प्रयोज्य पुढील व्याज आणि प्रभार अशी

सूचनेत नमुद केलेली रकम चुकती करण्यासाठी <mark>कर्जदार: ग्रोफिल्ड ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, श्री. ब्रिज मोहन आर्य</mark>,

कर्जदारांनी रकम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणुन कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते

की, निम्नस्वाक्षरीकारांनी १७.१२.२०२४ रोजी सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदर मिळकतीसह व्यवहार करु नये आणि

सदर मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा २५.०७.२०२४ रोजीस रु. ४,८७,०८,२९७.८८/– (रुपये चार कोटी सत्त्याऐंशी लाख आठ हजार दोनशे सत्त्याण्णव आणि अड्डयाऐंशी यैसे मात्र) + त्यावरील प्रयोज्य पुढील व्याज

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळ मर्यादेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ पोट-कलम (८) च्या

स्थावर मिळकतीचे वर्णनः निरपेक्ष विक्री करार नोंटणीकत दस्तावेज दिनांक ०३/०४/२०२३, यनिट क्र. ६०१, ६वा

मजला, ब्राहंस बिझनेस पार्क, प्लॉट क्र. १६-ए, महाल इस्टेट, महाकाली केव्हज रोड, गाव मुळगाव, अंधेरी पूर्व, मुंबई,

मिळकतीचे परिशिष्ट: युनिट क्र. ६०१ वर मोजमापित क्षेत्र २७७५ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र, ६वा मजला, ब्राहंस बिझनेस

पार्क, प्लॉट क्र. १६-ए, महाल इस्टेट, महाकाली केव्हज़ रोड, गाव मुळगाव, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००९३ धारक

प्रही/- प्राधिकृत अधिकारी

एसबीएम बँक (इंडिया) लि

आणि ९ अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेत

हर्षद एन शाह यांना बोलाविण्यासाठी दिनांक ३०.०७.२०२४ रोजीची मागणी सचना जारी केली होती.

नाणि प्रभार या रकमेकरिता एसबीएम बँक (इंडिया) लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

(क्र. ३ सन २००२) च्या नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्य

अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ

सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनसार) प्रारंभ करण्यात आला होता आणि हा ई-मतदान कालावधी बधवार. दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी .०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) संपला होता.

पोस्टल मतदान / ई- मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पध्दतीने घेण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने छाननी अधिकारी म्हणून श्री. संजोग नरवणकर, एसव्हीएन अँड असोसिएट्स, प्रॅंक्टिसिंग कंपनी सक्रेटरी, ठाणे यांची नियुक्ती केली होती. श्री. संजोग नरवणकर यांनी ई–मतदान पध्दतीने करण्यात आलेल्या मतदानात सर्व मतांची छाननी केली आणि आपला अहवाल दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी सादर केला आहे.

छाननी अधिकारी यांचा अहवाल दिनांकित २० डिसेंबर २०२४ अनुसार पोस्टल मतदानाचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

अ. क्र.	ठराबाचा तपशील	एकूण मतांची संख्या	बाजूने पडलेली मते	बाजूने पडलेली मते %	विरोधातील मतांची संख्या	विरोधात पडलेली मते %	अवैध मतांची संख्या
१.	श्री. संदीप देशपांडे (डिन: ०३५३५१८६) यांची कंपनीचे	શ,૪५,७५,૬૮૪	१,२१,७७,९४२	૮३.५५%	२३,९७,७४२	શ્દ્વ.૪५%	-
	स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यासंबंधी चा ठराव.						
	(विशेष ठराव)						

छाननी अधिकारी यांच्या अहवालानसार, टपाली मतदानाचे निकाल, २० डिसेंबर, २०२४ रोजी जाहीर करण्यात आले.

. कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. संवीप देशपांडे (डिन: ०३५३५१८६) यांची नियुक्ती करण्यासंबंधीचा ठराव आवश्यक बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. पोस्टल मतदानाच्या माध्यमातन ज्ञालेल्या ई-मतदानाचे निकाल छाननी अधिकारी यांच्या अहवालासह कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.nrbindustrialbearings.con</u> तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्वळ आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ येथे उपलब्ध आहेत

	एनआरबी इंडस्ट्रिअल बेअरिंग्स लिमिटेड यांच्या करिता
	सही/
	वंदना यादव
तारीख : २० डिसेंबर, २०२४	कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी
स्थळ : मुंबई	(एसीएस:४०७१७)





७४-सी. समाधान बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई-४०० ०२८.

फोन क्र. : ८६५७०४३७१३ / ९४ / ९५

कब्जा सूचना

एकापेक्षा अनेक कर्जदार असल्यास प्राधिकृत अधिकारी द्वारे स्थावर मिळकतीकरीता कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

न्याअर्थी, सारस्वत को-ऑपरेटीव्ह बँक लि./ सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दिसिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ सहवाचता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांना प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेली रक्कम सदरह सचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता प्रत्येक खात्यासमोर नमुद तारखेस मागणी सुचना निर्गमित केलेली आहे.

कर्जदार/गहाणवटदार/हमीदारांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकत्यांनी सदरह् अधिनियमाच्या कलम १३ ध्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक तावा** १९ डिसेंबर, २०२४ रोजीस घेतलेला आहे.

. कर्जदार, महाणवटदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी खालील मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही व्यवहार हा सारस्वत को−ऑपरेटिव्ह बँक लि. च्या थकीत रकम सह त्यावरील पुढील व्याज आणि प्रभार या रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील

अ क्र	शाखाचे नाव	कर्जवार/ गहाणवटवार/ हमीदाराचे नाव	गहाण मिळकतीचे वर्णन (तारण मत्ता)	मागणी सूचनेची तारिख	सांकेतिक ताब्याची तारीख	मागणी सूचनेनुसार थकीत रक्कम (सह पुढील व्याज आणिप्रभार)
\$	जी. आय.ई. कांदिवली	श्री. लोखंडे रमेश दगडु (कर्जदार/गहाणवटदार) श्रीम. लोखंडे रेश्मा रमेश (सह-कर्जदार/गहाणवटदार)	फ्लॅट क्र. १००४, ८व्या मजल्यावर, ''बी'' विंग मध्ये, ''धरती प्रेसिडो'' अशा ज्ञात इमारतीमध्ये मोजमापित सुमारे ५५५ चौ. फू. (चटई क्षेत्र), गाव मालवणीचा सीटीएस क्र. ६ए (भाग) आणि गाव चारकोपचा सीटीएस क्र. ३/ए/१ (भाग), तालुका बोरिवली, बाबरेकर नगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७ चे ते सर्व भाग आणि विभाग.		१९.१२.२०२४	रु. ३४,३७,१५३.०३ (रुपये चौतीस लाख सदतीस हजार एकशे त्रेपन्न आणि तीन पैसे मात्र) ०४.१०.२०२४ रोजी
कर्जदार, हमीदार, गहाणवटदारांचे लक्ष गहाण मिळकती म्हणजेच तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.						
						सहा/ - प्राधिकृत अधिकारी
						त को−ऑप. बँकलिमिटेड

प्राधिकृत अधिकारी, येस बँक लि.

सही/-

	1 - 10	Ċ	0
सारस्वत	को-ऑपरेटिव्ह	बक	लि
	(शेखचुल्ड बेंक)		

ले.